



मंगळवार, १६ एप्रिल २०२४



परिसरातील धरणे, बंधारे, तलाव यातील गाळ काढल्यामुळे त्या जलस्रोतांची क्षमता वाढण्यास मदत होते.

डॉ. आदिनाथ ताकटे

गाळमातीचा वापर करून हलक्या व मध्यम जमिनीची कमी झालेली सुपीकता वाढविता येतेच. शिवाय ओलावा

साठवणक्षमता देखील पूर्ववत करणे शक्य होते. तसेच गाळमातीत नैसर्गिक अन्नद्रव्ये, सेंद्रिय पदार्थ आणि चिकन मातीचे प्रमाण जास्त असल्यामुळे ती पुन्हा जमिनीत टाकल्यामुळे त्याचा पिकास चांगला फायदा होतो.

भारतात शेत जमिनीतून दरवर्षी सुमारे ६०० कोटी टन गाळमाती व ५० लाख टन नव, स्फुरद व पालाश ही अन्नद्रव्ये पावसाच्या पाण्यामुळे वाढून जातात. तर महाराष्ट्रामध्ये जमिनीतून ५० कोटी टन माती आणि ४५ लाख टन नव, स्फुरद व पालाश ही अन्नद्रव्ये पावसाच्या पाण्यामुळे वाहून जातात. संशोधनासुरार गेल्या ६५ वर्षांच्या काळात, ४५ सें. मी.पेक्षा जास्त खोल असलेल्या जमिनीचे प्रमाण ४६ टक्क्यांवरून २९, ३८ टक्क्यांवर्पैत जमी झाले आहे. दर ४५ सेंपेंस्का कमी खोल असलेल्या जमिनीचे प्रमाण ५४ टक्क्यांवरून ७१ टक्क्यांवर्पैत ज्ञात्याचे निर्दर्शनास आले आहे. यावरून जमिनीवरून गाळ वाढून जाण्याचे प्रमाण किती आहे, हे लक्षात येते. दरवर्षी काळ्या जमिनीतून गाळाच्या रूपाने वाढून जाणाऱ्या मार्गाचे प्रमाण ५२ टनांपैत आढळून आले आहे. साधारणपणे १ सेंमी जाडांचा थर गाळव्याच्या रूपाने वाढून जाण्यास २६ ते ५१ वर्षे लागतात. परिणामांमी, जमिनी निकृष्ट बनून तिची उत्पादनक्षमता कमी होते. ही जमिनी पूर्वस्थितीत आण्यासाठी वाढून जाणाऱ्या गाळमातीचा पुन्हा शेतात वापर करून पिकाचे शाश्वत उत्पादन मिळविणे शक्य आहे.

पावसाच्यात जास्त तीव्रतेच्या पावसामुळे मातीचे कण मोकळे होऊन, पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाढून जातात. असे कण एकत्रितपणे पाणी साठवण, यांत्रिकी पूर्द व जल संधारण पद्धतीमध्ये जमा होतात. त्यास 'गाळमाती' असे संबोधले जाते. अशाप्रकारे सतत गाळ साठत असल्यामुळे पाणी साठवण तलाव, पाझर तलाव, नाला बांध, सिंमेंट नाला बांध, शेततळी, लघू व मध्यम पाठवंधार प्रकल्प इत्यादीची पाणी साठवण क्षमता कमी होत आहे. त्यामुळे पूर्द व जलसंधारण कामांची उपयुक्तता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. या जमा झालेल्या गाळमातीत पिकाना आवश्यक असलेली पोक अन्नद्रव्ये आणि चिकन मातीचे प्रमाण जास्त असल्यामुळे पिकांच्या वाढीसाठी अस्तंत उपयुक्त ररते.

गाळमाती वापर करून हलक्या व मध्यम



बारड, खडकाळ अशा जमिनीमध्ये गाळमातीची योग्य प्रमाणात घर घातल्यास पिकांची वाढ उत्तम होते.

शेतीमध्ये गाळमातीचा योग्य वापर

जमिनीची कमी झालेली सुपीकता वाढविता येतेच. शिवाय ओलावा साठवणक्षमता देखील पूर्ववत करणे शक्य होते. तसेच गाळमातीत नैसर्गिक अन्नद्रव्ये, सेंद्रिय पदार्थ आणि चिकन मातीचे प्रमाण जास्त असल्यामुळे ती पुन्हा जमिनीत टाकल्यामुळे त्याचा पिकास चांगला फायदा होतो.

या सर्व बाबी विचारात घेऊन पाणी साठवण पद्धतीतील गाळ दर पाच वर्षांनी उन्हाळी होण्यात काढून तो हलक्या आणि मध्यम जमिनीत मिसळावा. गाळ काढल्यामुळे साठवण प्रकल्पाची कमी झालेली पाणी साठवण क्षमता पूर्ववत करता येते.

गाळमातीचा वापर

- तलावामधील साठलेली गाळमाती फलवण लगवड करताना खड्डे भरण्यासाठी वापरता येते. किंवा उथळ हलक्या जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी शेतात पसरली जाते.
- गाळमातीचा वापर करताना तिळ्या भौतीक, रासायनिक आणि जैविक गुणधर्माचा अस्यास केला जात नाही. त्याकडे दुर्लक्ष केले जाते. गाळमाती वापरताना विविध प्रमाणात, शेताच्या गरजेच जमिनीच्या मागदुराचा, शेतीचा सुपीकते आदी बाबीची विचार केला जात नाही. काही वेळा जास्त प्रमाणात गाळमातीचा वापर केला गेल्यास अशा जमिनी पाण्यात दिल्याचे शक्यता असते.
- गाळमातीची मर्यादित उपलब्धता वाढविण्यासाठी, प्रत्येक शेतात गाळ वापराची मर्यादा प्रदर्शित करणे आवश्यक आहे. यासाठी पारंपारिक पद्धतीत सुधारणा करून, गाळमातीचा वापर करावयास हवा.

गाळमाती वापरण्याची मात्रा

- शासनाने शेतीसाठी, पावसाचे पाणी साठवणे आणि भूजलसाठा पूर्ववत करण्याच्या उद्देशाने पाझर तलाव, पाणी साठवण तलाव, शेततळी, नालाबांध, सिंमेंट नाल बांध, लघू व मध्यम पाठवंधारे प्रकल्प अशा निरनिराब्या योजनेमार्फत पूर्ण केले आहेत. परंतु प्रकल्पाच्या देखावाल व निगा राखण्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे या साठवण पद्धतीत सतत गाळ साठत जाऊन पाणी साठवणक्षमता कमी होते आहे. तसेच पाण्याचा निचारा, जमिनीचा वापर आणि पाण्याची प्रत या बाबीवर विपरित परिणाम दिसून येते.
- कोरडवाहू शेती जमिनीवरून किंवा जमिनीत निचारा होऊन जाणारा जलसाठा साठवून त्याचा पीक उत्पादन वाढीसाठी उपयोग करता येते.

याकरिता दर पाच वर्षांनी पाणी साठवणाच्या मूद व जलसंधारण यांत्रिक पद्धतीतील गाळ बाहेर काढून त्याचा पीक उत्पादनासाठी कार्यक्षम वापर करणे, हा एक महत्वपूर्ण नैसर्गिक उपाय आहे. जेणेकरून पाण्याची उपलब्धता व प्रत वाढेल.

गाळमाती मात्रा निश्चित पद्धती

- शेतात मिसळण्याच्या गाळमातीचे आणि ज्या शेतात गाळमाती वापरवायाची आहे, त्या ठिकाणच्या मातीचे भौतिक व रासायनिक पृथक्कणे करावे. त्यातील चिकणमातीचे प्रमाण अजमावणे महत्वाचे आहे. गाळमातीची मात्रा निर्धारित करण्यासाठी (www.cridaernet.in) सूर्य विकसित करण्यात आले आहे.

शेतात गाळमाती वापरण्यासाठीचे सूत्र

एकम = $\frac{24 \times \text{वाच}}{24 \times \text{वर्ष}}$

एन = $\frac{\text{एक}}{24 \times \text{वर्ष}}$

एन = एक हेक्टर क्षेत्रासाठी गाळमातीचे आवश्यक प्रमाण (ट्रॅक्टर ट्रॅली)

एकम = रुबी ज्यारीसाठी नव खाताची शिफारस

खतमात्रा ५० किलो प्रति हेक्टर

वाय = गाळमातीतील उपलब्ध नवाचे शेकडा

प्रमाण (०.०१२ टक्के)

वरील सूत्रानुसार एक हेक्टर क्षेत्राकरिता १९ ट्रॅली गाळमातीची आवश्यकता भासते. त्याकरिता वरील सूत्राचा वापर करावा. सर्वसाधारणपणे रुबी पिकाची काढणी झालेल्या शेतात एप्रिल किंवा मे महिन्यात गाळमातीचा वापर करावा.

■ गाळमातीच्या नव, स्फुरद व पालाश ही प्रमुख अन्नद्रव्ये आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे जमिनीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म योजनासाठी मदत होते.

■ गाळाची माती वापरल्यामुळे रासायनिक खत वापराचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि जमिनीत ओलावा साठवणिक्षमता वाढविण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी निश्चित तपासणी आहे.

■ गाळमातीचा वापर उथळ व मध्यम खोलीच्या जमिनीत केला असता, त्यातील पोषक अन्नद्रव्यांमुळे जमिनीची सुपीकता वाढते. पोक उत्पादनात शाश्वतता येते.

■ गाळमातीच्या वापरापुढे पडीक जमिनीमुद्दा पीक लागवडीखाली आणता येतात. तत्त्वांवृत्ती गाळमातीची प्रत या बाबीवर विपरित परिणाम दिसून येते.

■ कोरडवाहू शेती जमिनीवरून किंवा जमिनीत निचारा होऊन जाणारा जलसाठा साठवून त्याचा पीक उत्पादन वाढीसाठी रुबी विकासाठी उपयोग करता येते.

घ्यावयाची काळजी

- गाळमाती वापराचा चांगला परिणाम साथ्य करण्यासाठी फक्त गाळमाती जमा करून शेतातील मातीत चांगली मिसळावी.
- हलक्या आणि कमी पाणी घरून ठेवण्याची क्षमता असलेल्या जमिनीमध्ये गाळमाती वापरण्यास प्राधान्य यावे.
- गाळमाती व शेतजमिनीतील विकणमातीच्या प्रकारादूसारा गाळ वापर गाळमातीची आवश्यकता येतील. त्यामुळे गाळमातीचा कार्यक्षम वापर करता येईल.
- सर्वसाधारणपणे मार्च-एप्रिल महिन्यात साठवण पद्धतीतील पाणी आटेत. त्याच वेळी गाळमाती साठवण पद्धतीतून बाहेर काढावी. हे गाळमाती शेतात पसरावी.
- उपर्यांतूपै एकदा साठवण पद्धतीतील शेतात गाळमाती बाबी बाहेर काढून शेतात पसरावी.
- गाळमातीत जमिनीत आलेला घरून ठेवण्यासाठी गाळमाती वापर गाळमाती शेतात खरेप होण्यात मूलस्थाने जलसंधारण पद्धतीपैकी जमिनीच्या मादुरानुसार व उत्तरानुसार बंधिस्त वापर, सापाट वापर व सरी वरेंवे करून त्या शेतात खरेप होण्यातील पिकांचे लागवड करावा.
- हलक्या व मध्यम जमिनीत फलवण लगवड करताना खोदलेल्या खड्ड्यांचा किंवा शेतात्या उत्तरास आडवे चर खोदून त्यामध्ये गाळमाती भरावी, तत्त्वांवृत्ती गाळमातीची आवश्यकता येतील उपरांत तपासणी करणे आवश्यक.
- गाळमातीचा सामू.८.५ पेक्षा जास्त आणि २.५ डेसिसाप्तमन प्रतिमोटर जास्त असल्यास शेतात पसरू नये.
- पाणी साठवण पद्धतीतील काठावरील माती खोदून शेतात पसरू नये.
- चांगल्या प्रतीकी गाळमाती बांधकामासाठी लागवडाच्या विटा तपार करण्यासाठी किंवा बिगर शेती कामासाठी वापरू नये.
- चुनखडीप्रतीकी गाळमाती शेतात पसरण्यासाठी वापरू नये, अशा गाळमातीचा वापर केल्यास जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांवर विपरीत परिणाम होते. पिकाची उत्पादकता घटते.

उत्पादन आणि ओलावा वापर क्षमता वाढल्याचे दिसून आले आहे.

- डॉ. आदिनाथ ताकटे, १४०४०२३३९

(मुदा शाब्दक, एकात्मिक शेती पद्धती

संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)